

रंगभवन या खुल्या नाट्यगृहाच्या जागेवर
“मराठी भाषा संशोधन, विकास व सांस्कृतिक
केंद्र” बांधण्यास मंजूरी देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: मभाभ-२०१३/प्र.क्र.४०/भाषा-२,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

तारीख: १६ ऑगस्ट, २०१३.

वाचा -

१) पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शासन निर्णय क्र.सांघोअ-२०१०/प्र.क्र.८५/अर्थस, दिनांक
१ जुलै २०१०.

प्रस्तावना -

मराठी भाषेचा विकास, संवर्धन, जतन व संरक्षण करण्याच्या दृष्टीने स्वतंत्र मराठी भाषा विभागाची स्थापना करण्यात आली असून या विभागाच्या अखत्यारित (१) भाषा संचालनालय, (२) राज्य मराठी विकास संस्था, (३) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, (४) महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ ही ४ कार्यालये आहेत. सध्या ही कार्यालये मुंबईत विविध ठिकाणी कार्यरत आहेत. या कार्यालयांचा योग्य व सुलभ समन्वय साधण्यासाठी ही कार्यालये एका इमारतीत असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण २०१० अंतर्गत राज्य शासनाने मुंबईत मराठी भाषा भवन बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुषंगाने मुंबई येथील धोबीतलाव या ठिकाणी असलेल्या “रंगभवन” या खुल्या नाट्यगृहाच्या जागेवर नव्याने इमारत बांधकाम करून या इमारतीत मराठी भाषा भवन आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांचेही कार्यालय स्थापित करण्यास व या इमारतीस “मराठी भाषा संशोधन, विकास व सांस्कृतिक केंद्र” असे संबोधण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

शासन निर्णय -

रंगभवन या खुल्या नाट्यगृहाच्या जागेवर “मराठी भाषा संशोधन, विकास व सांस्कृतिक केंद्र” बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केलेल्या १०,१३४चौ.मी. इतक्या आराखड्यास व त्यानुषंगाने होणाऱ्या बांधकामाच्या अंदाजित रु.७९,३४,७९,८२९/- (रु.एकोणऐंशी कोटी चौतीस लक्ष एकोणऐंशी हजार आठशे एकवीस फक्त) इतक्या खर्चास तत्वतः मान्यता देण्यात येत आहे. सदर जागेचा मालमत्ता नोंदणी उतारा (Property Card) मराठी भाषा विभागाच्या नावे करण्याबाबतची कार्यवाही महसूल विभागाने करावी.

२. प्रस्तावित इमारतीमध्ये सांस्कृतिक धोरणामध्ये मान्य केल्यानुसार मराठी भाषा विभागांतर्गत असलेली भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ

व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ ही कार्यालये तसेच, सुसज्ज ग्रंथालय, मराठी प्रशिक्षण केंद्र, समिती कक्ष, बोली अकादमी, अनुवाद केंद्र, मराठी भाषा संशोधन प्रयोगशाळा, प्रशिक्षणार्थींसाठी वसतिगृह, पुस्तकांसाठी विक्री केंद्र, प्रदर्शनासाठी हॉल, ४७६ आसनी प्रेक्षागृह व भविष्यातील योजनांसाठी आवश्यकतेनुसार इतर अनुषंगिक व्यवस्था तसेच एका मजल्यावर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे कार्यालय व १९८ आसनी छोटे प्रेक्षागृह यांचा समावेश राहिल.

३. सदर इमारतीचे बांधकाम साधारणतः तीन आर्थिक वर्षात पूर्ण होण्याची शक्यता असल्याने प्रत्येक आर्थिक वर्षात (सन २०१३-१४, २०१४-१५ व २०१५-१६) २५:४०:३५ टक्के या प्रमाणात निधी मागणी क्रमांक झेडएफ ३ ए, ४०५९- सार्वजनिक बांधकामावरील भांडवली खर्च, (०१) कार्यालयीन इमारती, (०५१) बांधकाम, (००) (०१) मराठी भाषा संशोधन, विकास व सांस्कृतिक केंद्र स्थापन करणे (योजनांतर्गत), ५३, मोठी बांधकामे, संगणक सांकेतांक (४०५९२५३२) या लेखाशीर्षाखाली उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०८१६१४४५३२२९३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ललिता शि. देठे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव,
२. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई,
३. मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई,
४. मा.मंत्री (सांस्कृतिक कार्य) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
५. मा.राज्यमंत्री (मराठी भाषा) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
६. मा.राज्यमंत्री (सांस्कृतिक कार्य) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
७. सर्व मा.मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
८. मा.मुख्य सचिव/सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव सर्व मंत्रालयीन विभाग,
९. प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई (पत्राने),
१०. प्रबंधक, उच्च न्यायालय, अपिल शाखा, मुंबई (पत्राने),
११. प्रबंधक, लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय, मुंबई,

१२. प्रधान सचिव (सांस्कृतिक कार्य), पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई,
१३. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधान सभा), विधान भवन, मुंबई,
१४. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधान परिषद), विधान भवन, मुंबई,
१५. सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
१६. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने),
१७. सर्व विभागीय आयुक्त,
१८. सर्व जिल्हाधिकारी,
१९. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
२०. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई
२१. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
२२. अध्यक्ष, भाषा सल्लागार समिती, द्वारा भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
२३. अध्यक्ष, विधी अनुवाद व परिभाषा सल्लागार समिती, द्वारा भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
२४. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई, नागपूर
२५. महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई, नागपूर,
२६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
२७. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
२८. भाषा संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
२९. संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई,
३०. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई
३१. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
३२. प्रशासकीय अधिकारी, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
३३. सर्व विभागीय सहायक भाषा संचालक, पुणे/नागपूर/औरंगाबाद/नवी मुंबई.
३४. सर्व मंत्रालयीन विभाग
३५. मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख
३६. सर्व कार्यासने, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई
३७. निवड नस्ती (भाषा - २)